

2nd December, 2020

BSE Ltd.

Floor 25, P.J. Towers

Dalal Street

Mumbai - 400 001

The Manager

Listing Department

National Stock Exchange of India Ltd.

"Exchange Plaza", C-1, Block-G

Bandra -Kurla Complex

Bandra (East)

Mumbai - 400 051

[Scrip Code No.500540]

[Scrip Symbol: PREMIER]

Dear Madam/Sirs,

Copy of Notice of 74h Annual General Meeting published in the newspapers

Pursuant to Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we are enclosing herewith a copy of the Notice of 74th Annual General Meeting of the Company published in Free Press Journal in English and Navashakti in Marathi on 02nd December, 2020.

The Notice of the 74th Annual General Meeting of the Company scheduled on 30th December, 2020, is also available on Website of the Company and Stock Exchanges. Kindly take the above on your record.

Thanking you,

Yours faithfully, For Premier Ltd.

Maitreya Doshi

Chairman and Managing Director

NOTICE

Equity Shares, Nos. 9013521 to 9013580 and 10108351 to 110108410 of **M/s. NOCIL Limited** tanding in the names of Mr. Shashikant Dattatray Wandrekar, Sumati Shashikant Wandrekar and Beena Eknath Bhandekar have been lost or mislaid and the undersigned have applied to the compar to issue duplicate Certificates for the aforesaid shares. Any person who has a claim in respect o the said shares should lodge such claim with the company at its Registered office at Mafatla House, H T Parekh Marg, Backbay Reclamation Mumbai 400020, within one month from this date else the Company will proceed to issue duplicate Certificate(s) Names of Shareholders

Shashikant Dattatraya Wandrekar Sumati Shashikant Wandrekar Date :02/12/2020 Beena Eknath Bhandekar

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that my client MRS. MANJULA MUKESH PATEL, who is the owner of Shop/Unit No.143, on 2nd floor in "City Centre Mall", situated at Plot No.18, Sector 19-D, Vashi, Navi Mumbai has lost her original "Agreement for Lease" dated 19th October, 2010 with respect to the said Shop/Unit during transit at Sector-17, Vashi Navi Mumbai. Any person having found the above mentioned original agreement in respect of the said property is hereby requested to informed me at the below address within 15 days from the date of this public notice.

Sanjay R. Yadav Advocate, Flat No.1102, 11th floor, "B" Wing,

Place : Mumbai Date: 02-12-2020

OSBI State Bank of India

Retail Assets Centralised Processing Centre, 5th floor, CIDCO, Tower No.4,

Chembur, Mumbai - 400089. **DEMAND** NOTICE

STATE BANK OF INDIA

SUNIL INGOLE

SWAPNALI NIKALJE

BHARAT SALASKAR

Sanjay Agale

Vikram Rasal

satappa wadar

2.54

4.80

2.85

10.45

16.19

10.24

25.40

2.87

11.30

4.55

5.20

28.19

87.78

11.00

11.49

5.40

5.20

12.27

25.04

3.38

4.92

5.51

Ganga C.H.S. Ltd., Tilak Nagar,

Balapur Railway Station, Station Building, CBD Belapur -400614, Navi Mumbai A notice is hereby given that the under mentioned Borrower(s) and Guarantor(s) have defaulted in the repayment of principal and interest of the loan facility obtained by them from the Bank and the loan has been classified as Non Performing Asset (NPA). The notice was issued to them under Section 13(2) of Securitization and Re-construction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 on their last known addresses and as such they are

Name & Address of the Borrower / Partners/	Description of the property	Date of	Date of	Amount
Guarantors / Mortgagors	mortgaged/ charged	Notice	NPA	Outstanding
Smt.Daljit Kaur Charanjit Singh Saunta. Shri.Charanjit Singh Saunta, 1 Silent Valley Apt., NL-5/34/8, Sector 11, Near Shani Temple, Nerul(East)-400706 2 D 701, Neelsiddhi Atlantis, Plot No. 49/1, Sector 19, Nerul East -400708. 3 Flat No.102,1st floor, "Monarch Brookefields LLP", Wing Florida, Plot No.3, Sector 20, Kalamboli, Navi Mumbai 400 708	Flat No.102, 1st floor, "Monarch Brookefields LLP", Wing Florida, Plot No.3, Sector 20, Kalamboli, Navi Mumbai 400 708	08.11.2020	31.10.2020	Rs. 44,12,839.00 (Rupees Forty Four Lakhs Twelve Thousand Eight Hundred Thirty Nine only) as on 08/11/2020

further steps will be taken after expiry of 60 days from the date of this notice under sub-section (4) of Section 13 o Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security interest Act, 2002. **AUTHORISED OFFICER** Date: 26.11.2020

23 31018739619531

24 31538730000626

25 31538730004447

26 31538737647151

upon to make payment of outstanding amount within 60 days from the date of publication of this notice, failing which

JANA SMALL FINANCE BANK 18 30998730003516 ATISH WAGHE
19 31008730000710 AAKRAM DESHMUKH Head Office: The Fairway, Ground & First Floor, 20 31008730000809 Survey No.10/1, 11/2 & 12/2B, Off Domlur, Koramangla 21 31008730001315 Inner Ring Road, Next to EGL Business Park, 22 31018730001267

Place : Mumbai

Challaghatta, Bangalore-560071. PUBLIC NOTICE FOR AUCTION OF GOLD ORNAMENTS

26	31538737647151	Rupali Powar
27	31538738936602	Anuradha Kamble
28	31598738957634	Mohd Kaish HASHMI
29	31608730000040	Adimoolam Armugam
30	31608730001092	SANJAY MOTIRAMANI
	31608730001550	Khurshid Ansari
	31638730000208	Reena Kamble
33	31638730001098	Rama Pradeep Khetre
34	31858730001820	Yashoda Kamble
35	31858736743271	PUNDLIK SUTAR
36	32138732015114	Ajay Salekar
	32138738379350	Umesh SHETTY
	32368737947379	VIDYAVATI RENUKE
39	32378737615206	Sultana Shaikh
40	32378738283450	Shivam Vadekar
41	32388739127103	Yogesh Waghmare
42	33198730001149	Nagshen Wathore
	27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41	27 31538738936602 28 31598738957634 29 31608730000040 30 31608730001992 31 31608730001550 32 31638730001098 34 31858730001820 35 3185873001820 36 32138732015114 37 32138738215114 37 32138738379350 38 32368737947379 39 32378737615206 40 32378738283450 41 32388739127103

cost. For any queries and terms and conditions contact branch.			41	323887391271	03 Yogesh Waghmare	5.47	
For details of branch address visit www.janabank.com.			42	331987300011	49 Nagshen Wathore	6.45	
•	Gross Weight of		43	331987300013	79 SANDHYA DHARABA	15.15	
Sr. No.	Loan Account No.	Name of Borrower	Pledged Gold	44	332487363248	64 SHARNNYA HIREMATH	4.00
NO.	NO.		Ornaments	45	332587332366	74 Sujata Dhakol	6.12
1	30428730000365	UTTAM BHAGALE	4.99	46	333387300004	85 MAHENDRA PRAJAPAT	25.38
2	30428730000902	SURAJ CHAVAN	10.00	47	333387300017	03 URAVI SATAM	4.52
3	30438730001692	Shamim Sultana Lays	20.90	48	334087388660	40 Prashant Maheshwari	8.24
4	30478730000095	Sunil Vitkar	129.00	49	334187320993	79 Kishan Mali	11.62
5	30478730002776	Irshad Tamboli	13.15	50	334187321366	02 Smita Kadam	10.21
6	30518736270856	Umesh Jakalwad	21.83	51	335187300000	79 Manish Gharat	9.74
7	30548736455178	SOUMNKA DAS	7.95	52	336187300009	87 Ajit Varade	44.90
8	30698730002734	ISMAIL SHAIKH	5.19	53	336187300012	01 POONAM KARANJE	22.07
9	30708730001577	RUSHIKESH BOJJA	37.74	54	336187340368	78 Atish Swami	7.60
10	30708730001781	AMIT PANDIT	33.26	55	336187368331	57 Sanjay Sonawane	8.68
11	30708730004534	RAKESH PAWAR	5.55	56	336187396099	20 Manaram Choudhary	7.30
12	30988730000073	BHAVIN SHAH	3.94	57	339787300008	80 datta pathade	15.06
13	30988730000152	BHAVIN SHAH	33.24	58	339787369201	44 yuvraj sutar	5.44
14	30988730000892	AMITKUMAR PARCHA	17.40	59	339787393778	64 Yuvraj Sutar	2.81
15	30988730002244	Sumita Kutty	6.13	60	343587363276	40 Prakash Suryapag	3.54
16	30988730002501	KAILASH PADIYAR	7.13	Plac	e: Maharashtra	Sd/- Authorised Off	ficer
17	30998730001447	Sangita Raju Gaikawad	3.70	Date	e: 02.12.2020	For. Jana Small Finance B	ank Limited

RELIGARE FINVEST LIMITED ** RELIGARE SME COANS	DEMAND
REGISTERED OFFICE ADDRESS AT FIRST FLOOR, P-14, 45/90, P-BLOCK, CONNAUGHT PLACE, NEW DELHI -110001 CORPORATE OFFICE AT:- 5TH FLOOR. SALCON RASVILAS. SAKET DISTRICT CENTRE. NEW DELHI 110017	NOTICE

NOTICE UNDER SECTION 13(2) OF THE SECURITIZATION AND RECONSTRUCTION OF FINANCIAL ASSESTS AND ENFORCEMENT OF SECURITY INTEREST ACT 2002 We the Religare Finvest Ltd. have issued Demand Notice U/S 13 (2) of the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of security interest Act. 2002. through our Authorized Officer. The contents of the same are the defaults committed by youin the payment of installments of principal interest etc. the outstanding amount is as mention below:

LOAN A/C. NO./ DATE OF 13(2) NOTICE/LOAN AMOUNT

NAME OF THE BORROWER/ CO-BORROWERS/
MAILING ADDRESS
1.PRISTINE SWITCHGEARS INDIA
PVT LTD. THROUGH ITS DIRECTORS
HAVING ITS REGISTERED OFFICE
AT;-OFFICE NO 6 , CONTINENTAL
CHAMBERS, KARVE ROAD,
ERANDAWANE PUNE - 411004 ALSO
AT:- G NO 1295 AT POST SHIRWAL TAL
KHANDALA SATARA MAHARASHTRA-
412801
2.ASHISH MADHUKAR KORDE S/O

MADHUKAR SAKHARAM KORDE UNIT NO 33 SR NO 48/1/A 48/1/B 48/2/B ROHAN MADHUBAN AMBROSIA, BAVDHAN KHURDH PUNE MAHARASHTRA - 411021 ALSO AT:- G NO 1295 AT POST SHIRWAL TAL KHANDALA SATARA MAHARASHTRA - 412801 ALSO AT: OFFICE NO. 6 , CONTINENTAL CHAMBERS, KARVE ROAD, ERANDAWANE PUNE - 411004 ALSO AT: G NO 1295 AT POST SHIRWAL TAL KHANDALA SATARA MAHARASHTRA-412801 ALSO AT:- FLAT NO.201,2ND FLOOR ISHA APARTMENT S.NO.1,HISSA NO.10 TO 16 PLOT NAGAR, KOTHRUD, PUNE - 411029

NO.24, BAVDHAN KH, PUNE 1 , 2 9 , 3 5 , 3 6 7 / MARASHATRA - 411021 ALSO AT:-H-38, SWAAPANASHILP. GANESH Nine Lacs Thirty Five 3.MOUSAMI ASHISH KORDE W/O NO 33 SR NO 48/1/A, 48/1/B, 48/2/B 31.08.2020 along with ROHAN MADHUBAN AMBROSIA, BAVDHAN KHURDH PUNE MAHARASHTRA 411021 ALSO AT:- G to Loan Account after NO 1295 AT POST SHIRWAL TAL 31.08.2020 KHANDALA SATARA MAHARASHTRA-412801 ALSO AT:- OFFICE NO. 6 CONTINENTAL CHAMBERS, KARVE ROAD, ERANDAWANE PUNE - 411004 ALSO AT:- G NO 1295 AT POST SHIRWAL TAL KHANDALA SATARA MAHARASHTRA - 412801 ALSO AT: FLAT NO.201,2ND FLOOR ISHA APARTMENT, S.NO.1, HISSA NO.10 TO 16 PLOT NO.24, BAVDHAN KH, PUNE MARASHATRA - 411021 ALSO AT:- H-38, SWAPANASHILP, GANESH NAGAR, KOTHRUD, PUNE-411029

AVAILED/ LOAN AGREEMENT DATE /NPA DATE / DEMAND AMOUNT AS PER SEC. 13 (2). NOTICE LOAN A/C. NO. XMORPUN00052784 & XMORPUN00052917 DATE OF 13(2) NOTICE 08.10.2020 LOAN AMOUNT AVAILED Rs. 28170000/-(Rupees Two Crore Eighty One Lakhs Seventy Thousands Only) & Rs. 5410000/- (Rupees Fifty Four Lakhs Ten Thousands

Only) LOAN AGREEMENT DATE :-07.05.2014 NPA DATE -30.11.2015 **DEMAND AMOUNT AS** PER SEC. 13 (2) NOTICE Rs. 6,70,13,877/-(Rupees Six

Crore Seventy Lacs Thirteer Thousand Eight Hundred seventy seven only) & Rs. (Rupees One Crore Twenty interest & charges Accruing

OF PROPERTY SCHEDULE - II (DETAILS OF SECURITY/ MORTGAGED PROPERTY) PROPERTY-1 UNIT NO. 33 SITUATED IN ROHAN MADHUBAN PROJECT; THE SALEABLE AREA OF THE UNIT ABOUT 343.46 SQ. MTRS. I.E. 3697 SQ. FT. INCLUDING AREA OF THE BALCONIES STAIRCASE AND BALCONY AREA; ALONGWITH ADJACENT TERRACES ADMEASURING AREA ABOUT 88.91 SQ MTRS., I.E. 957 SQ. FT. ALONGWITH TERRACE ADMEASURING AREA ABOUT 148 64 SO MTRS LE 1600 SO ET ALONGWITH EXCLUSIVE RIGHT OF USE OF GARDEN SPACES IN SIDE MARGIN ADMEASURING AREA ABOUT 62.15 SQ. MTRS. I.E. 669 SQ. FT.; ALONGWITH EXCLUSIVE RIGHT TO USE PARKING SPACE ADMEASURING AREA 46.45 SQ. MTRS., I.E. 500 SQ. FT. ALONGWITH EXCLUSIVE RIGHT TO USE SERVANT ROOM AREA ABOUT 13.01 SQ. MTRS., I.E. 140 SQ. FT, WITH COMMON TOILET; PLOT FOR THE SAID UNIT ADMEASURING 305.74 SQ, MTRS ALONGWITH USED ESI 261 16 SQ MTRS FOR THE SAID UNIT, CONSTRUCTED ON THE LAND BEARING S. NO. 48/ 1A. S. NO.48/1B AND S. NO. 48/2/B, SITUATED AT BAVDHAN KHURD, PUNE. SCHEDULE - II (DETAILS OF SECURITY/ MORTGAGED PROPERTY) PROPERTY

MORTGAGE

2 THE RESIDENTIAL FLAT BEARING NO 201, ADMEASURING 98.88 SQ. MTRS. Thousand Three Hundred BUILT UP AREA, SITUATED ON THE 2ND ASHISH MADHUKAR KORDE UNIT SIXTY SEVEN ONLY) AS ON FLOOR, ALONGWITH EXCLUSIVE ATTACHED TERRACE 3.9 SQ. MRT'S. AND EXCLUSIVE AND PARKING NO. 7 ADMEASURING 26.58 SQ. MTRS, IN BUILDING KNOWN AS "ISHA APARTMENTS" SITUATED ON PORTION OF LAND CARVED OUT OF SURVEY NO. 1, HISSA NO. 10 TO 16 PLOT NO. 24 AMCHI COLONY AT VILLAGE BAVDHAN KHURD, TALUKA MULSHI, DISTRICT PUNE WITHIN THE LIMITS OF PUNE MUNICIPAL CORPORATION AND REGISTRATION DISTRICT PUNE, ALONGWITH ALL RIGHTS EASEMENTARY RIGHT, RIGHT TO USE THE APPROACH ROAD, STAIR CASES AND COMMON AMENITIES AND FACILITIES AND ALL OTHER RIGHTS APPURTENANT TO THE SAID PROPERTY

Further with reasons, we believe that you are evading the service of Demand Notice. Hence this publication of demand notice, you are hereby called upon to pay Religare Finvest Ltd within a period of 60 days of date of publication of this demand notice the aforesaid amount along with further interest, cost, incidental expenses, charges etc. failing which Religare Finvest Ltd will take necessary action under all or any of the provision of Sec. 13 (4) of the said Act against all or anyone or more of the secured assets including taking possession of this secured assets of the borrower/s. Further you are prohibited U/S 13 (13) of the said Act from transferring either by way of sale/lease or in any other way the aforesaid secured assets. Please note that no further demand notice will be issued.

Place: PUNE Date: Date: 02.12.2020 Sd/- The Authorized Officer For Religare Finvest Ltd

PUBLIC NOTICE

lotice is hereby given that my clients are negotiati vith the Owners, Mr. Sashikumar Subramanian, M Shankar Subramanian and Mrs. Jayan Subramanian, for purchase of a residential Flat No 604, admeasuring 729 square feet Carpet area, of the 6th floor, in the building known as Ashok Kum. Towers, situated on Plot no. 47 of a Private schen known as Union Park, CTS NO.132, Villag Wadhayli Taluka Kurla Mumhai Suhurhan Distric including one car parking space No. 3 in the Stilt the building, alongwith common area amenities a other facilities and privileges, together with 5 (Fivequity shares of Rupees Fifty each, bearing distinctive Nos. 111 to 115 (both inclusive) for whi Share Certificate No.23, has been issued by Asho Kumar Towers Cooperative Housing Society Ltd free from all encumbrances.

Any person/s having any claim against or in respective filter or part thereof by way of inheritance ortgage, possession, sale, assignment, exchang gift, lease, lien, tenancy, charge, trust, easemen transfer or claim, in the nature of a dispute, sui ecree, order of injunction, attachment, requisition r otherwise, or any other right or intere hatsoever, should make the same known in writin to the undersigned at the following address: M ishal B. Thadhani, Advocate at 410 Commerc ouse, Nagindas Master Road, Fort, Mumb 100001 and on vhthadhani@gmail.com with fourteen days from the date of publication here alongwith proof in support of the claim. If no claim is made, the transaction shall be enter

into without reference or regard to any suc purported claim or interest in the flat and shares ar all claims shall be deemed to have been waived and o bandoned for all intents and purposes and will n e binding on the intending Purchasers. ate: December 02. 2020

PUBLIC NOTICE

Whereas Mr. Damodar Ganu

Thakur & Mrs. Laxmi Damodai

Thakur, both having address at Flat No. 110, 1st Floor, Building

No. 2, C wing, Sambhaji Nagar

Sahar Road, Andheri (East)

Mumbai-400 069 are bonafid

members of the Vighneshwar 20

SRA CHS Ltd, Andheri (Easfy

Mumbai - 400 069 (herein after

called as "SOCIETY") and are

holding Flat No. 110, on 1st Floor in the building of the SOCIETY. The

said Mr. Damodar Ganu Thakur &

Mrs. Laxmi Damodar Thakur died

the undersigned Advocate or

behalf of the SOCIETY hereby

invites claims or objections from the

heir or legal heirs or other

claimants/objector or objectors to

the transfer of the said shares and

interest of the deceased member in

the capital/property of the SOCIETY

within a period of 15 days from the

publication of this notice, with

copies of such documents and other proofs in support of

his/her/their claims/objections for

transfer of shares and interest of the

deceased member in the capital/property of the **SOCIETY**.

Any person having any claim of

objection to the aforesaid transfer of

the said shares and interest of the

deceased member in the capital

property of the SOCIETY should

submit their claims/objections withir

the above recited period to my office

Suhas Ghorpade

Floor, Ekdant CHS Ltd., Sambhaji

Associates, Flat No. 10, Ground

Nagar, Sahar Road, Andheri (East), Mumbai-400 069.

and should also send a copy of the

same to the Secretary of the

SOCIETY at the society address at :- Vighneshwar 2 C SRA CHS Ltd,

Building No. 2, C wing, Sambhaji

Nagar, Sahar Road, Andher

If no claims/objections are received

within the period prescribed above

the SOCIETY shall be free to deal

with the shares and interest of the

capital/property of the SOCIETY in

such manner as is provided under

the bye - laws of the **SOCIETY**. The

claims/objections, if any, received by the **SOCIETY** for transfer of

shares and interest of the deceased member in the capital/property of

the SOCIETY shall be dealt with in

the manner provided under the bye

the registered bye - laws of the **SOCIETY** is available for inspection

office of the society/with the

Secretary of the society on every

Sunday between 10.00 A.M to

laws of the SOCIETY. A copy of

(East), Mumbai-400 069.

deceased member

address at :-

without making any nomination.

Tel. No. (Office) 022 26505103

Office of the Assistant Commissioner, L Ward, 3rd Floor, L Ward Office Bldg., S. G. Barve Marg, Kurla (W), Mumbai-400 070.

PUBLIC HEALTH DEPARTMENT/INSECTICIDE

BRANCH

BRIHANMUMBAI MAHANAGARPALIKA

No.: PCO/L/1323/A Dt. 25.11.2020

NOTICE

Applications are invited from registered Sahakari/ Berojgar Seva Sahakari Sansthas, for providing Volunteers to render Insecticidal treatment at Building Construction sites for **Four** months in L ward.

Interested Sansthas should download applications on M.C.G.M. portal http://portal.mcgm.gov.in or contact at the office of the Pest Control Officer, (Office address Office of the Pest Control Officer, L Ward Office Bldg., S. G. Barve Road, Kurla (W), Mumbai-400 070. Tel. No. (Office) 022-26505103.

The last date for submission of applications at the office of Pest Control Officer 12.12.2020 before 4.00 p.m. on working days.

Sd/-**Assistant Commissioner**

L Ward

PRO/1098/ADV/2020-21

Avoid self medication

HUBTOWN LIMITED

Registered Office: 'Hubtown Seasons', CTS NO. 469-A,
Opp. Jain Temple, R. K. Chemburkar Marg, Chembur - East, Mumbai - 400071. Tel: +91-22-2526 5000; Fax: +91-22-2526 5099; E-mail: investorcell@hubtown.co.in; Website: www.hubtown.co.in; CIN: L45200MH1989PLC050688

NOTICE OF THE 32ND ANNUAL GENERAL MEETING, **BOOK CLOSURE AND REMOTE E-VOTING INFORMATION**

Notice is hereby given that the Thirty Second Annual General Meeting (AGM) of the Members of Hubtown Limited will be held on Thursday, December 24, 2020 at 10.00 A.M. through video conferencing (VC)/other audio visual means (OAVM), in compliance with General Circular No. 20/2020, 17/2020, 14/2020 issued by the Ministry of Corporate Affairs ('MCA') and Circular No. SEBI/HO/CFD/ CMD1/CIR/P/2020/79 issued by the Securities and Exchange Board of India (SEBI) (hereinafter collectively referred to as 'Circulars'), Companies are allowed to hold their AGM through VC/OAVM, without the physical presence of the Members at a common venue. Hence, the AGM of the Company is being held through VC/OAVM to transact the business as set out in the Notice of the AGM dated September 15, 2020 In compliance with the Circulars, electronic copies of the Notice of the AGM and Annual Report 2019-20 have been sent to all the Members vhose email IDs are registered with the Company/Depository Participant(s). These documents are also available on the Company's website i.e. www.hubtown.co.in; website of BSE Limited and National Stock Exchange of India Limited i.e. www.bseindia.com and www.nseindia.com and the website of Link Intime India Pvt. Ltd. i.e https://instavote.linkintime.co.in.

Pursuant to the provisions of Section 108 of the Act read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended from time to time, and Regulation 44 of the SEBI Listing Regulations, the Members are provided with the facility to cast their votes on all resolutions set forth in the Notice of the AGM using electronic voting system and remote e-voting provided by Link Intime India Pvt. Ltd.

All the Members are hereby informed that:

- The dispatch of the Notice of the AGM and Annual Report 2019-20 through emails has been completed on December 1, 2020.
- Remote e-voting period shall commences from Monday, December 21, 2020 (9:00 a.m. IST) and ends on Wednesday, December 23, 2020 (5:00 p.m. IST). The remote e-voting module shall be disabled by Link Intime India Pvt. Ltd for voting after 5.00 p.m. on December 23, 2020.
- The Members holding shares either in physical form or in dematerialized form, as on cut-off date i.e. December 17, 2020 shall be entitled to avail the facility of remote e-voting or by e-voting system at the date of AGM.
- Any person who acquires shares and becomes member of the Company after the dispatch of AGM Notice through email and holding shares as on the cut-off date i.e. December 17, 2020 may obtain the USER ID and password by sending a request to enotices@linkintime.co.in.
- The facility for voting will also be made available during the AGM and those Members present in the AGM, who have not cast their vote by remote e-voting shall be eligible to vote through e-voting system at the AGM. The Members who have already cast their vote through remote e-voting may also attend the AGM but shall not be entitled to cast their vote again.
- For details relating to remote e-voting, please refer to the process and manner for availing E-voting facility send along with the Annual Report. In case the shareholders have any queries or issues regarding e-voting, you may refer the Frequently Asked Questions ("FAQs") and Instavote e-Voting manual available at https://instavote.linkintime.co.in, under Help section or write an email to enotices@linkintime.co.in or Call us:- Tel: 022 - 49186175.

Notice is hereby given that pursuant to the provisions of Section 91 of the Companies Act, 2013 and Regulation 42 of SEBI (Listing and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Register of Members and Share Transfer books of the Company will remain closed from December 18, 2020 to December 24, 2020 (both days inclusive) for the purpose of the Annual General Meeting. For Hubtown Limited

Sadanand Lad Place: Mumbai Date: December 1, 2020 **Company Secretary**

kotak ® Kotak Mahindra

Advocate Suhas Ghorpade

For Suhas Ghorpade &

Associates

Kotak Mahindra Bank Limited

Regd office: 27BKC, C 27, G Block, Bandra Kurla Complex, Bandra (E), Mumbai – 400 051 Corporate office: Kotak Infiniti, Bldg No 21, Infinity Park, General AK Vaidya Marg, Malad (E), Mumbai-400097

AUCTION-NOTICE

That the below mentioned Borrower/s had availed gold loan facility against security of the gold ornaments/ items, as specified below. The Borrower/s defaulted in due repayment of the installments and outstanding dues and as a result of which the Bank was constrained to issue notices calling upon the Borrower/s to repay the outstanding amounts. However, the Borrower/s has failed to repay/clear his outstanding dues thereby compelling the Bank to auction the gold ornaments pledged in favour of the Bank. The open auction of the above mentioned gold ornaments would be held at :-

Date: 10-DEC-2020 Time: 11:00 AM Place: Respective Branch Premises Location Sub Location Gross Wot

AppiApac	Party Name	State	Location	Sub Location	Gross wgi
GLN1726573	Vijay Shankar Patil	Maharashtra	Alibaug	Thane	36.14
GLN1341392	Amarpreet G Chhabra	Maharashtra	Andheri	Thane	54.52
GLN1804397	Gaurangi Shirgaonkar	Maharashtra	Andheri	Thane	319.63
GLN1666657	Rakesh V Rathod	Maharashtra	Andheri	Thane	55.24
GLN1553102	Deepa Hitesh Mehta	Maharashtra	Andheri	Thane	68.02
GLN1799893	Shawn J Koli	Maharashtra	Andheri	Thane	229.04
GLN1722010	Anita Ratnakant Bagwe	Maharashtra	Andherikur	Thane	49.73
GLN1343245	Akhtar Ali Asgar Ali Ansari	Maharashtra	Andherikur	Thane	41.07
GLN1461281	Vinita Vinod Mandal	Maharashtra	Boisar	Thane	13.18
GLN1470988	Hemant Fatechand Mehta	Maharashtra	Ghatkopare	Thane	137.16
GLN1592343	Zeeshan Haider Syed	Maharashtra	Ghatkopare	Thane	46.66
GLN1727390	Shyam Kumar Budhrani	Maharashtra	Kalyan	Thane	77.78
GLN1552806	Rahul Tanaji Waikar	Maharashtra	Kalyan	Thane	62.76
GLN1390603	Pradeep Shivaji Bhoir	Maharashtra	Kalyan	Thane	375.53
GLN1714618	Monish Atmaram Kot	Maharashtra	Kalyan	Thane	131.83
GLN1403885	Swati Hemanshu Kamdar	Maharashtra	Kandivali	Thane	98.02
GLN1403962	Swati Hemanshu Kamdar	Maharashtra	Kandivali	Thane	73.09
GLN1673864	Madeshwari Anandbabu Harijan	Maharashtra	Kandivali	Thane	16.11
GLN1381616	Sandhya Saxena	Maharashtra	Malad	Thane	51.67
GLN1792304	Ajay Arvindkumar Soni	Maharashtra	Malad	Thane	150.13
GLN1444405	Ravi Ramveer Parcha	Maharashtra	Matunga	Thane	196.17
GLN1390246	Avinash M Patil	Maharashtra	Mulund	Thane	47.49
GLN1551896	Ravindra Vasant Waingankar	Maharashtra	Mulund	Thane	50.27
GLN1599668	Ravindra Vasant Waingankar	Maharashtra	Mulund	Thane	99.76
GLN1653743	Jagadale Sumit Hanmantrao	Maharashtra	Mulund	Thane	21.04
GLN1621463	Jagadale Sumit Hanmantrao	Maharashtra	Mulund	Thane	100.59
GLN1730585	Manisha Jalindar Kadam	Maharashtra	Santacrz-e	Thane	137.88
GLN1296550	Amol B Parkar	Maharashtra	Santacrz-e	Thane	94.07
GLN1813090	Rakesh Karan Waghari	Maharashtra	Santacrz-e	Thane	83.84
GLN1605457	Tajuddin Yunus Khan	Maharashtra	Thane	Thane	146.60
GLN1605292	Tajuddin Yunus Khan	Maharashtra	Thane	Thane	266.47
GLN1605438	Tajuddin Yunus Khan	Maharashtra	Thane	Thane	274.66
GLN1605350	Tajuddin Yunus Khan	Maharashtra	Thane	Thane	257.19
GLN1481924	Babita Sanjay Mishra	Maharashtra	Vasai	Thane	112.14
GLN1496323	Sweety Kalpesh Gandhi	Maharashtra	Vasai	Thane	40.66
GLN1358928	Sunita S Shirolkar	Maharashtra	Vashi	Thane	184.30

Bidders are requested to Submit a copy of their Photo – identity, signature and address proof along with their original for verification together with two recent photographs on 09-12-2020 by 4pm before auction day at kalina Branch. Also individual bidder should be present to handover the documents. The Bank reserves the right to change the venue/date/time of auction or cancel the auction / finalise the highest bid without any notice to

The cost of the auction process will be debited to the customer account. Bank reserves the right to recover th balance amount from the customer if the bid amount is insufficient to meet the payoff amount of the account. For any further details/assistance/clarification regarding the terms and conditions of the auction, you ar required to contact Mr. Affan Parkar-9769893241

KJMC CORPORATE ADVISORS (INDIA) LTD

CIN-L67120MH1998PLC113888 Registered Office: 162, Atlanta, 16th Floor, Nariman Point, Mumbai-400021 Ph: 022-40945500, Fax: 022-22852892, website: www.kjmcfinserv.com; Email: investor.corporate@kjmc.com

NOTICE OF 22nd ANNUAL GENERAL MEETING E-VOTING INFORMATION AND BOOK CLOSURE DATES

NOTICE is hereby given that:

- The 22rd Annual General Meeting (AGM) of the Company will be held on Thursday, December 24, 2020, at 10:30 a.m. at Kamalnayan Bajaj Hall, Bajaj Bhavan, Jamnalal Bajaj Marg, Narimar Point, Mumbai 400021, to transact the Ordinary and Special businesses as set out in the Notice of 22nd AGM.
- Pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 read with rule made thereunder and Regulation 42 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (Listing Regulations), the Register of Members and the Share Transfer Books of the Company will remain closed from Friday, December 18, 2020 to Thursday, December 24, 2020 (both days inclusive) for the purpose of AGM.
- Notice of 22rd AGM and the Annual Reports for 2019-20 of the Company have been sent through electronic mode on December 01, 2020 to those members whose email addresses have been registered with their Depository Participants or with the Company 22rd AGM Notice and the Annual Report 2019-20 of the company are also made available on the Company's website at www.kjmcfinserv.com for reference of Members of the Company.
- website at www.kimcfinserv.com for reference of Members of the Company.

 In compliance with provisions of Section 108 of the Companies Act, 2013 and Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 (including statutory modification(s) and/or re enactment(s) thereof for the time being in force), Regulation 44 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and Secretarial Standards on General Meetings (SS-2) issued by the Institute of Company Secretaries of India, the Company is pleased to provide to all its members, the facility to exercise their right to vote by electronic means on all the resolutions and the business may be transacted through remote e -voting service provided by CDSL. Members of the Company, holding shares either in physical form or dematerialized form, as on the cul-off date i.e. December 17, 2020, may cast their vote electronically from a place other than venue of the AGM ("remote e-voting"), on the business as set out in the Notice of 22th AGM. The e-voting period shall commence on December 19, 2020 (09:00 a.m.) and ends on December 23, 2020 (05:00 p.m.). The e-voting module shall be disabled by CDSL for voting thereafter and no remote e-voting shall be allowed thereafter.
- The facility for voting, through ballot/polling paper shall also be made available at the venue of the 22° AGM. The Members attending the Meeting, who have not cast their vote through remote e-voting shall be exercise their voting rights at the Meeting. The Members have already cast their vote by remote e-voting may attend and participate in the AGM but shall not be entitled to vote in the meeting.
- In compliance with the provisions of the Companies Act, 2013 and SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015 the Company has appointed M/s S. S. Rauthan & Associates., a firm of Company Secretaries in Practice, as a scrutinizer for conducting the e-voting and polling process at the 22nd AGM in a fair and transparent manner.
- In view of the ongoing Novel Coronavirus (COVID-19) pandemic, the Company will impleme preventive measures at the Annual General Meeting to protect attending Shareholders staff and other stakeholders from the risk of infection.
- Any person who acquires shares of the Company and becomes members of the Compan after the dispatch of Notice of the 22[∞] AGM and holds shares as on the cut-off date i.e. December 17, 2020 may obtain the user ID and Password by sending request at helpdesk evoting @ cdslindia.com. However, if a person is already registered with CDSL for e-voting, then the existing user ID and password can be used for casting vote.
- For detailed instructions pertaining to e-voting, members may please refer Notes to Notice of the 22nd AGM or may refer to the frequently asked question (FAQ) and e-voting user manual for members at the help section of https://www.evotingindia.com. In case of any queries or issues regarding e-voting, Members may contact to Mr. Rakesh Dalvi, Manager of CDSL by email at <a href="https://enembers.org/newstand/members.org/news

For KJMC Corporate Advisors (India) Limite

Bhavika Dala Company Secretar

Date: December 01, 2020

Place: Mumbai

PREMIER LTD.

CIN: L34103PN1944PLC020842 Regd. Office: 169 Gat Village Sawardari Taluka Khed (Chakan Industrial Area) Pune, MH 410501, Maharashtra, India, Tel.:+91-213568320;

Corporate Office: 58, Nariman Bhavan, Nariman Point, Mumbai-400021, India. Tel.: +91-22-61179000, Fax: +91-22-61179003, Email: investors@premier.co.in; Website: www.premier.co.in

Notice of 74th Annual General Meeting, Book Closure and Remote E-Voting information

NOTICE is hereby given that the Seventy Fourth ('74th') Annual General Meeting ('AGM') of the Members of **Premier Limited** ('the Company') will be held on Wednesday, 30th December, 2020 at 12.00 noon (IST) through two way Video Conferencing ('VC') facility/other audio visual means ('OAVM') ONLY, to transact the business as set out in the Notice of the AGM. In accordance with the General Circular issued by the Ministry of Corporate Affairs dated May 5, 2020 read with General Circulars dated April 8, 2020 and April 13, 2020 (collectively referred to as 'MCA Circulars') and Securities and Exchange Board of India ('SEBI') Circular dated May 12, 2020, the Company has sent the Notice of the 74th AGM alongwith the Annual Report 2019-20 on 30th, November, 2020, through electronic mode only to those Members whose e-mail addresses are registered with the Company or Registrar & Transfer Agent and Depositories. The requirement of sending physical copies of the Notice of the AGM has been dispensed with vide MCA Circulars and the SEBI Circular.

The Annual Report 2019-20 of the Company, inter alia, containing the Notice and the Explanatory Statement of the 74th AGM is available on the website of the Company at www.premier.co.in and on the websites of the Stock Exchange viz. www.bseindia.com and www.nseindia.com. A copy of the Notice is also available on the vebsite of Link Intime India Private Limited ('LIIPL') at https://instavote.linkintime.co.in Ms Dipali Vora, Practicing Company Secretary (Membership No. - A 46989 & C. P. No. 21254)) of M/s. D. N. Vora and Associates, Practicing Company Secretaries, has been appointed as Scrutinizer for the e-voting process.

Remote e-Voting: In compliance with Section 108 of the Companies Act, 2013 ('the Act')

read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended from time to time, the Secretarial Standard on General Meetings ('SS-2') issued by the Institute of Company Secretaries of India and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company is providing to its Members the facility of remote e-Voting before as well as during the AGM in respect of the business to be transacted at the AGM and for this purpose, the Company has appointed LIIPL fo facilitating voting through electronic means. The detailed instructions for remote e-Voting are given in the Notice of

the AGM. Members are requested to note the following:

a. The remote e-Voting facility would be available during the following period:

Commencement of remote e-Voting from 9.00 a.m. (IST) on Sunday, 27th December, 2020

End of remote e-Voting upto 5.00 p.m. (IST) on Tuesday, 29th December, 2020

The remote e-Voting module shall be disabled by LIIPL for voting

thereafter and Members will not be allowed to vote electronically beyond the said date and time; b. The voting rights of the Members shall be in proportion to their share of the paid-up equity share capital of the Company as on Wednesday,

23rd December, 2020 ('Cut-Off Date'). The facility of remote e-Voting system shall also be made available during the Meeting and the Members attending the Meeting, who have not already cast their vote by remote e-Voting shall be able to exercise their right during the Meeting. A person whose name is recorded in the Register of Members/Register of Beneficial Owners as on the Cut-Off Date only shall be entitled to avail the facility of remote e-Voting before/during the c. Any person who acquires shares of the Company and becomes a

Member of the Company after the dispatch of the Notice and holds shares as on the Cut-Off Date, may obtain the login-id and password for remote e-Voting by sending a request at enotices@linkintime.co.in or may contact on telephone No. 022-49186175, as provided by LIIPL. A person who is not a Member as on the Cut-Off Date should treat the Notice of the AGM for information purposes only;

d. Members who have cast their vote by remote e-Voting prior to the Meeting may also attend the Meeting electronically, but shall not be entitled to vote again.

Registration of e-mail addresses: Members who have not vet registered their e-mail addresses are requested to follow the process mentioned below, before 5:00 p.m. (IST) on Wednesday, 23rd December, 2020, for registering their e-mail addresses to receive the Notice of the AGM and Annual Report 2019-20 electronically and to receive login ID and password for remote e-Voting :

- link: https://www.linkintime.co.in/EmailReg/ Email_Register.html.
- b. Enter the Company Name, DP ID & Client ID/Physical Folio No. & Certificate Nos., Name and PAN details. c. Enter your mobile number and e-mail address and upload KYC
- d. Verify OTP and the system will then confirm the e-mail address for receiving this Notice

The above system also provides a facility to the Members to update their bank account details. For permanent registration of their email address, Members holding shares in demat form are requested to update the same with their Depository Participant and with Link Intime India Private Limited ('Registrar and Share Transfer Agent') fo Members holding shares in physical form.

In case of anyqueries/grievances connected with remote e-Voting, please refer the Frequently Asked Questions ("FAQs") and Instavote e Voting manual available at https://instavote.linkintime.co.in, under Help section or write an e-mail to enotices@linkintime.co.in or Call on 022-49186175. The Members who require technical assistance before/during the Meeting to access and participate in the AGM may contact to (email) instameet@linkintime.co.in or Call on 022-49186175. Or Émail to rajiv.Ranjan@linkintime.co.in call on

8655326100 **Book Closure:**

Notice is further given that pursuant to Section 91 of the Act and the Rules framed thereunder, the Register of Members and the Share Transfer Books of the Company will remain closed from 23rd December, 2020 to 30th December, 2020 (both days inclusive) for the purpose of 74th AGM.

> Maitreva Doshi Chairman and Managing Director

Place : Pune Date: 02-12-2020

अस्वीकृती

ह्या वर्तमानपत्रांत प्रकाशित झालेल्या कोणत्याही जाहिरातीमध्ये करण्यांत आलेल्या दाव्यांच्या खरेपणा किंवा सत्यतेसाठी नवशक्ति कोणतीही हमी देत नाही, अशा जाहिरातींवर कोणतीही कृती करण्यापूर्वी त्यांनी स्वतः चौकशी करण्याचे किंवा तजांच मल्ला घेण्याबाबन वाचकांना मचवण्यांन येने ह्या वर्तमानपत्रांत प्रकाशित झालेल्या किंवा अधिकत वेबसाईटवर ई पेपर मध्ये अपलोड केलेल्या कोणत्याही जाहिरातीमधील कोणत्याही तथाकथित दिशाभूल करणाऱ्या किंवा बदनामीकारक मजुकरासाठी किंवा त्यामधील दाव्यांसाठी भारतात किंवा परदेशातील कोणत्याही दिवाणी किंवा फौजदारी विधी न्यायालयात किंवा न्यायाधिकरणात नवशक्तिच्या मुद्रक, प्रकाशक, संपादक आणि प्रोप्रायटर यांना जबाबटार धरता येणार नाही ते टायित्व मर्वस्वी जाहिरातटारांचे असेल ज्यामध्ये नवशक्तिची कोणतीही भूमिका असणार नाही.

CHANGE OF NAME

NOTE

Collect the full copy of Newspaper for the submission in passport office.

I HAVE CHANGED MY NAME FROM "RAGHIB FAIYAZ AHMAD SHAIKH" TO AS 'RAGHIB FAIYAZ AHMED SHAIKH" AS PER AADHAR. CL-210

I HAVE CHANGED MY NAME FROM "RAGHIB SHAIKH" TO AS 'RAGHIB FAIYAZ AHMED SHAIKH" AS PER AADHAR. CL-210 A I HAVE CHANGED MY NAME FROM "RAGHIB FAIYAZ SHAIKH" TO AS 'RAGHIB FAIYAZ AHMED SHAIKH" AS PER AADHAR. CL-210 B I HAVE CHANGED MY NAME FROM "AZHAR Z PATEL" TO AS 'MOHAMAD AZHAR ZAKERIA

PATEL" AS PER AADHAR. CL-210 C I HAVE CHANGED MY NAME FROM "KHAIRUNISSA IBRAHIM PATEL" TO AS 'KHAIRUNISSA ZAKERIA PATEL" AS PER AADHAR.

I HAVE CHANGED MY NAME FROM "ALMAS A BARGIR" TO 'ALMAS ASLAM BARGIR" AS PER AADHAR. CL-210 E

WE THE PARENTS, (1) SOHRAB AQEEL MIYAN QURESHI (FATHER) & (2) UNAIZA SOHRAB QURESHI (MOTHER) HAVE CHANGED OUR MINOR DAUGHTER'S NAME FROM "7YNAH OLIBESHI" TO AS 'ZYNAH SOHRAB QURESHI" AS PER CL-210 F AADHAR.

WE, MRS.BENNA SOPHIA AUGUSTINE PADMADAN & MR AUGUSTINE DAVID PADMADAN CHANGED OUR DAUGHTER NAME FROM ADINA AUGUSTINE
PADAMADAN TO ADINA AUGUSTINE
PADMADAN AS PER DOCUMENT. CL-301

I HAVE CHANGED MY NAME FROM RAVIKANT PANCHAL TO RAVIKANT CHANDRAKANT PANCHAL AS PER DOCUMENT. CL-301 A I HAVE CHANGED MY NAME FROM ANISH FRANCIS FERNANDES TO ANISH OSCAR JESUS FERNANDES AS PER DOCUMENT.

CL-301 B I HAVE CHANGED MY NAME FROM FRANCIS LAWRENCE FERNANDES TO FRANCISCO ANTONIO LOURENCO FERNANDES AS PER DOCUMENT.

I HAVE CHANGED MY NAME FROM ANIFA FRANCIS FERNANDES TO ANIFA BERNADITA JUDITA PEREIRA AS PER

जे संबंधित आहेत त्यांना

सूचना घ्यावी की आमचे अशील १) सौ. प्रियंका बक्षी २) श्री. अमित बक्षी हे मुंबई शहरचा नोंदणीकृत जिल्हा व उप-जिल्ह्यामधील विभाग : माहिम येथे स्थित वसलेले व असलेले सी. एस. क्र. ५१ व २ए/४९, अंतिम प्लॉट क्र. १२१७ धारक जिमनीवर बांधकामित ३९२, वीर सावरकर मार्ग, प्रभादेवी, मुंबई - ४०००२५ येथे स्थित इम्प्रेस रेसिडेन्सी सी.एच.एस लि. च्या विंग बी मधील बाराव्या मजल्यावरील फ्लॅट क्र १२०३ (फ्लॅट) खरेदी करण्यास इच्छुक

पुढे सूचना घ्यावी की, कोणतीही व्यक्ती, संस्था (वित्तीय किंवा अन्य) यांना सदर फ्लॅटच्या संदर्भात कोणताही दावा किंवा हक्क जसे की वारसा, शेअर, विक्री, गहाण, भाडेपट्टा, धारणाधिकार, परवाना, भेट, कब्ज किंवा भार किंवा अन्य काहीही असल्यास तसे निम्नस्वाक्षरीकारांना सर्व दस्तावेजांसह त्याच्या/तिच्या त्यांच्या दाव्यांच्या सूचनेच्या प्रकाशनाच्या तारखेपासून १४ (चौदा) दिवसांत कळवणे आवश्यक आहे कसूर केल्यास तशा दाव्यांच्या संदर्भाशिवाय व्यवहार पूर्ण केले जातील आणि तशा व्यक्तीचे तसे दावे जर असल्यास ते त्यागित मानले जातील आणि आमच्या अशिलांवर बंधनकारक नसतील.

कामधेनु असोसिएटस, वकील व विधि सल्लागार, # १३-१४, गोकुळ हॉरिझन, गुंडेचा ट्रिलियम समोर, ठाकुर गाव, कांदिवली (पूर्व), मुंबई - ४०० १०१

Public Notice

Mr Vivek Bapat a Joint member of the Glengate Co- operative Housing Society Ltd., have its Registered Office at Hiranandani Gardens Powai, Mumbai 400076 and holding Flat No 501 A & 501 B (the Flats) Died intestate on 12.7.2018.

The Society has received application from the Mrs Arundhati V. Bapat for transfer of proportionate shares and interest of the deceased joint member in the Capital / Property of the Society in her name.

The Society hereby invites claim or objections from heir or heirs or other claimants / objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the Capital / Property of the Society within 15 days hereof with copies of documentary evidence in support of the claimants / objectors.

If no claims or objections are received within 15 days hereof, the society will go ahead with transfer of the shares and interest of the said deceased member in favour of Mrs Arundhati V. Bapat in such manner as provided under the bye laws of the society.

For and behalf **Glengate Co-op Housing Society Ltd**

Sd/-Hon. Secretary Place: Mumbai Date: 29/11/2020

CHANGE OF NAME

WE SMITESH SHAH AND KLINTAL SHAH HAVE CHANGED OUR MINOR SON'S NAME FROM AYUSH NIRAV JAVERI TO AYUSH SMITESH SHAH VIDE GOVT OF MAHARASHTRA GAZETTE (M-2055107)

CHANDRAKETU SHIVPRAKASH AND SHRAVANTH CHANDRAKETU GUPTA HAVE CHANGED OUR MINOR DAUGHTER'S NAME FROM iisha gupta to jenika gupta vide MAHARASHTRA GOVT.GAZETTE

HAVE CHANGED MY NAME FROM SIDDIQUI MOHD ARSHAD ZIYAUL HASAN /MOHD ARSHAD SIDDIQI TO ARSHAD ZIYAUL HASAN SIDDIQUI, AS PER AFFIDAVIT, DATE:01-12-2020 CL-652 I HAVE CHANGED MY NAME FROM MRS. SABIYA ATHER HUSAIN TO MRS. HUSAIN SABIYA ATHER AS PER AFFIDAVIT.

WE MR. HUSAIN ATHER ASGHER AND MRS. HUSAIN SABIYA ATHER HAVE CHANGED OUR MINOR SON'S NAME FROM MASTER RUBAIN ATHER HUSAIN TO MASTER HUSAIN RUBAIN ATHER AS PER AFFIDAVIT. CL-897 A I HAVE CHANGED MY NAME FROM RAJ

ALIAS RAJU RAMCHAND ANANDANI TO RAJU RAM ANANDANI AS PER AADHAAR CARD NO. 966670324220. HAVE CHANGED MY NAME FROM KRISHNABAHADUR SINJALI THAPA TO KRISHNA NIMBAHADUR SINJALI AS PER AFFIDAVIT. CL-897 C

I HAVE CHANGED MY NAME FROM GOPIBEN NIMISH PANDYA TO GOPI NIMISHKUMAR PANDYA AS PER AFFIDAVIT. CL-897 D HAVE CHANGED MY NAME FROM

NIMISH NALINKANT PANDYA TO NIMISHKUMAR NALINKANT PANDYA AS PER AFFIDAVIT. CL-897 E I HAVE CHANGED MY NAME FROM RADHA HARIHARAN TO RADHA ANSU IYER AS PER AFFIDAVIT. CL-897 F

I HAVE CHANGED MY NAME FROM AFSANA ABDUL VAHID KASMANI TO AFSANA ABDULVAHID AS PER DECLARATION. CL-948 I HAVE CHANGED MY NAME FROM ABDUL VAHID KASMANI TO ABDULVAHID IBRAHIMO AS PER DECLARATION. CL-948 A

I, JAMILA SHABBIR DAHODWALA MOTHER OF MUSTAFA KHAN, HOLDER OF INDIAN PASSPORT NO. P1879566, ISSUED AT DUBAI ON 30/06/2016, PERMANENT RESIDENT OF SATYA PRAKASH PLOT NO. 89,FLAT NO. 2A, GROUND FLOOR, TPS VI,1ST ROAD, SANTACRUZ WEST, MUMBAI 400054 AND PRESENTLY RESIDING AT AWS TWIN TOWERS, A WING, FLAT NO. 1023, 10TH FLOOR, AL NAHDA1, DUBAI, UAE. DO HEREBY CHANGE MY SON NAME FROM MUSTAFA KHAN TO MUSTAFA DAHODWALA, WITH IMMEDIATE EFFECT CL-948 B

I HAVE CHANGED MY NAME FROM AARTI BHRUGUNATH SINGH TO AARTI KUMAR BHRUGUNATH SINGH AS PEF CL-948 C DECLARATION HAVE CHANGED MY NAME FROM

ARATIKUMARI BHRUGUNATH SINGH TO AARTI KUMARI BHRUGUNATH SINGH AS PER DECLARATION I HAVE CHANGED MY NAME FROM PAWANKUMAR NAGARMAL PUROHIT TO PAWAN NAGARMAL PUROHIT AS PER AADHAR CARD NO: 2669 9008 7426.

शृध्दीपत्र

सदर दैनिकात ३०/११/२०२० रोजी पान क्र. ५ वर प्रकाशित झालेल्या दि जैन सहकारी बँक लि. च्या ७४ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेच्या जाहिरातीमध्ये अनवधानाने अ. क्र. १ येथील तारीख ०३.०८.२०१९ अशी प्रकाशित झाली आहे ०३.०८.२०१९ अशी वाचावी.

जाहीर सूचना

ज्याअर्थी श्री. दामोदर गणू ठाकूर व सौ. लक्ष्मी दामोदर ठाकूर दोघांचा पत्ता येथे फ्लॅट क्र. ११०, १ला मजला, इमारत क्र.२. सी विंग, संभाजी नगर, सहार रोड अंधेरी (पूर्व), मुंबई- ४०० ०६९ हे विघ्नेश्वर रसी एसआरए सीएचएस लि, अंधेरी (पर्व), मंबई- ४०० ०६९ चे खरेखरे सभासद आहेत **(यानंतर** ''सोसायटी'' असा उल्लेख) आणि त्यांनी सोसायटीच्या इमारतीमधील फ्लॅट क्र. ११०, १ला मजला धारण केले होते. सदर श्री. दामोदर गणू ठाकूर व सौ.लक्ष्मी दामोदर ठाकूर यांचे कोणतेही नामनिर्देशन न

मी निम्नस्वाक्षरीकार वकील सोसायटीच्या वतीने याद्वारे सोसायटीच्या भांडवल/ मिळकतीमधील मयत सभासदाचे सदर शेअर्स आणि हितसंबंधाचे हस्तांतर होण्यास वारस किंवा कायदेशीर वारसदार किंवा इतर दावेदार/आक्षेपदार किंवा अन्य आक्षेप घेणारे यांच्याकडून दावे किंवा आक्षेप असल्यास ते सदर सूचनेच्या प्रसिध्दीपासून १५ दिवसात सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील मयत सभासदाच्या शेअर्स व हितसंबंधाच्या हस्तांतरणासाठी /त्याच्या/तिच्या/त्यांच्या दाव्या / आक्षेपांच्या पष्ट्यार्थ अशी कागदपत्रे आणि अन्य पुराव्यांच्या प्रतींसह मागवित

करता निधन झाले.

आहे. कोणत्याही व्यक्तीस सोसायटीच्या भांडवल/ मिळकतीमधील मयत सभासदाचे सदर शेअर्स आणि हितसंबंधाचे वरीलसदर हस्तांतरावर कोणताही दावा किंवा आक्षेप जर असल्यास वर दिलेल्या मुदतीत माझ्या कार्यालयीन पत्त्यावर दावे/ आक्षेप जमा करावेत:-

मे.सुहास घोरपडे ॲन्ड असोशिएट्स, फ्लॅंट क्र.१०, तळ मजला, एकदंत सीएसएस लि. संभाजी नगर, सहार रोड अंधेरी (पूर्व), मुंबई- ४०० ०६९ आणि त्याची प्रत सोसायटीचे सचिव

यांच्याकडे सोसायटीच्या पत्त्यावर पाठवावी:-विघ्नेश्वर २सी एसआरए सीएचएस लि. इमारत क्र.२, सी विंग, संभाजी नगर,

सहार रोड, अंधेरी (पूर्व), मुंबई- ४०० वर दिलेल्या मुदतीत जर दावे/ आक्षेप प्राप्त झाले नाहीत. तर **सोसायटी**च्या उपविधीतील तरतदीमधील दिलेल्या मार्गाने सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील मयत सभासदाचे शेअर्स व हितसंबंधाचे हस्तांतर करण्यास सोसायटी मोकळी असेल. जर. सोसायटीच्या भांडवल/ मिळकतीमधील मयत सभासदाच्या शेअर्स आणि हितसंबंधाच्या हस्तांतरणास काही दावे/आक्षेप **सोसायटी**ने प्राप्त केले तर, सोसायटीच्या उपविधीतील तरतुदीनुसार त्यावर सोसायटी कार्यवाही करेल सोसायटीच्या नोंदणीकृत उपविधीची प्रत दावेदार/ आक्षेपकांद्वारे निरीक्षणासाठी सोसायटीचे कार्यालय/ सोसायटीचे सचिव

यांचेकडे दर रविवारी स. १०.०० ते

१२.००च्या मध्ये उपलब्ध आहे.

सुहास घोरपडे ॲन्ड असोशिएट्स करिता सही/-वकील सुहास घोरपडे

जाहीर सूचना

माझे अशिल प्रविणचंद्र हिरजी ६३/डी, नवयुग मेन्शन, स्लीटर रोड, ग्रॅन्ट रोड पश्चिम ४००००७ हे मुंबई शहर आणि मुंबई उपनगराचा नोंदणीकृत जिल्हा आणि उपजिल्ह्यामधील कांदिवली येथे स्थित आणि वसलेले. असलेले मालाडचे सी.टी.एस.क्र.१०० एस.क्र.९६, हिस्सा क्र.३धारक जमिनीच्या प्लॉटवर स्थित ४था मजला. गौरव पॅलेस. शांती मोदी मार्ग. कांदिवली पश्चिम, मुंबई ४०००६७ वरील फ्लॅट क्र.४०२ हा प्रवर्तक मे.रवी फाऊंडेशन यांच्याकडून २४-१०-२००२ रोजी रितसर नोंदणीकृत १२–१०–२००२च्या करारादू-ारे संपादन करत आहेत.

असे कळवण्यात येते की सदर करार ह हरवला किंवा गहाळ झाला आहे आणि सापडण्यासारखा नाही. तथापी, त्यावर कोणतेही भार तयार झाले नाही.

कोणालाही वरीलसदर दस्तावेजाचा कब्जा किंवा सदर फ्लॅटमध्ये कोणताही हक, नामाधिकार किंवा हितसंबंध किंवा दावा जसे की विक्री, गहान, भेट, विश्वस्त, वारसा, भाडेपट्टा, धारणाधिकार सविधाधिकार किंवा अन्यकाहीही असल्यास तसे निम्नस्वाक्षरीकारांना त्यांच्या कार्यालयात श्रीकृष्ण निवास, २रा मजला, ४९४, कालबादेवी रोड, मुंबई ४००००२ येथे आजपासून १४ दिवसांत कळवणे आवश्यक आहे अन्यथा कोणत्याही प्रकारचा कोणताही दावा सोडून देण्यात येईल.

मुंबई सही/ दिनांक:०२.१२.२०२० दिनेश के पारोनिगा

वैश्य सहकारी बँक लि., मुंबई नो.कार्यालय: ७, तात्या घारपुरे पथ, गिरगाव, मुंबई-४०० ००४ मुख्य कार्यालय: २५-ए, अध्यारु इंडस्ट्रियल प्रिमासेस, सन मिल कंपाऊड, लोअर परेल (प), मुंबई-४०० ०१३

कब्जा सूचना

नेम्नस्वाक्षरीकारांनी **वैश्य सहकारी बँक लि.** ज्यांचे ोंदणीकृत कार्यालय ७, तात्या घारपुरे पथ, गिरगाव, मुंबई-४०० ००४ आणि मुख्य कार्यालय २५-ए, भध्यारु इंडस्टीयल प्रिमायसेस, सन मिन कंपाऊड, लोअ रिल (पश्चिम), मुंबई-४०० ०१३ आणि त्यांची अजुन एक शाखा कार्यालय १/२, श्याम भुवन, जे. एन गतनकर मार्ग, परेल, टी.टी. मंबई-४०० ०१२ (यानंत लेखित बँक) चे प्राधिकृत अधिकारी म्हणून दि सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट (सेकंड) ॲक्ट, २००२ अन्वये आणि कलम १३ (१२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, १००२ च्या नियम ९ अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांच वापर करून दिनांक ०५/११/२०१९ रोजी मागर्ण सूचना जारी करुन कर्जदार मे. भारतो एक्सपोर्ट्स श्रीम. रुकमनी नाथनी, श्रीम. माया दर्यानानी आणि श्री. अविनाश अशोक दर्यानानी यांना सूचनेमध्ये नमूद केलेली रु. १,४०,२६,३८८/- (रुपये एक करोड वाळीस लाख सञ्बीस हजार तीनशे अङ्गयाऐंशी मात्र) टर्म नोन सुविधे अंतर्गत सुविधा एकत्रितसह त्यावरील व्याज ही रक्कम सदरहू सूचना प्राप्त झाल्याच्या तारखेपासून **६**० दिवसांच्या आतं चकती करण्यासाठी सांगितले होते. प्रदरह कर्जदारांनी सदरह रक्कम चुकती करण्यामध्ये कस् केलेली आहे म्हणून कर्जेदार आणि सर्वसाधारण जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकर्त्यांनी ०५/११/२०२० रोजी सदर नियमाचे नियम वता सदर नियमावलीचे कलम १३ (४) अन्वरं त्यांना प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून खालील वर्णन केलेल्या मिळकतीचा **प्रत्यक्ष /सांकेतीक कब्जा** घेतलेला आहे.

विशेषतः कर्जदार आणि सर्वसामान्य जनता यांना याद्रां सावधान करण्यात येते की, त्यांनी खालील मिळकतीच्य देवघेवीचा व्यवहार करू नये आणि सदरह मिळकतीवरील कोणताही व्यवहार हा वैश्व सहकारी बँक लि मुंबईच्या रक्कम रु. **१,४०,२६,३८८/- (रुपये एक** ँ करोड चाळीस लाख सव्वीस हजार तीनशे अक्ताएंशी मात्र) ३१/१०/२०१९ रोजी प्रमाणे व त्यावरील पुढील व्याज या रकमेच्या प्रभाराच्या अधीन

स्थावर मिळकतीचे वर्णन अर्थर बंदर रोड, कुलाबा, मुंबई-४०० ००५ येथे स्थित कुलाबा संगिता को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी -लिमिटेड अशा चात दमारत १० वा मजला फ्लॅट क १०३ चे नोदंणीकृत गहाण. अर्थुर रोड , मुंबई सिटी वर मुंबई शहर आणि नोंदणीकृत उप-जिल्हा, मुंबई च्या हद्दीतील कॅडास्ट्रल सर्व्हें क्र. ५१८, प्लॉट क्र. २७ आणि . १ धारक जमिनिवर बांधकामीत सदर इमारत.

प्राधिकृत अधिकार्र दिनांक : २५.१०.२०२० सरफैसी ॲक्ट अन्वये

जाहीर सूचना

सूचना याद्वारे देण्यात येते की, i) श्री. साईबल मुखर्जी आणि ii) सौ. श्रीजा मुखर्जी (मालक) हे खालील नमूद निवासी परिसराचे मालक आणि/किंवा ताब्यात आणि कब्जात आणि/किंवा पूरक हक्कदार आहेत.

मालकांनी खालील नमूद निवासी परिसर आणि त्याच्या संदर्भातील सर्व हक्क, नामाधिकार, हितसंबंध, लाभ, शेअर, इ. मास्या अशिलांना विकरण्याचे हस्तांतर व अभिहस्तांतर करण्याचे मान्य केले आहे. कोणतीही व्यक्ती/हक्कदार ज्यांना खालील नमूद परिसर किंवा त्याच्या कोणत्याही भाग व विभागाच्या संदर्भात कोणताही दावा आक्षेप जसे की, विक्री, अदलाबदल, गहाण, भेट, धारणाधिकार. विश्वस्त. भाडेपट्टा, कब्जा, वारसा, सुविधाधिकार, परवाना किंवा अन्यकाही जर असल्यास तसे लिखित स्वरुपात निम्नस्वाक्षरीकारांना खालील नमूद पत्त्यावर पुष्ठचर्थ दस्तावेजाच्या प्रमाणित सत्य प्रत्यींसह या प्रकाशनाच्या ११ दिवसांत कळवावे अन्यथा तसे जर असल्यास ते त्यागित मानले जातील आणि खालील नमूद निवासी परिसराच्या संदर्भात मालक व अशिलांमधील व्यवहार

पूर्ण केले जातील. मिळकतीचा परिशिष्ट

मुंबई उपनगर जिल्हा, मुंबईच्या नोंदणीकृत जिल्ह्यामधील मंबई महानगरपालिकेच्या एच/पश्चिम वार्डच्या सामान्य हदीतील युनियन पार्क, डॉ. आंबडकर रोड, खार (पश्चिम), मुंबई-४०० ०५२ येथे स्थित गाव बांद्रा तालुका अंधेरीच्या सी.टी.एस. क्र. ई-८६/१३, ई-८६/१४ व ई-८६/१५ धारक जिमनीच्या प्लॉटवर वसलेली व उभी असलेली लोक निर्माण ए-१ को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लि. अशा ज्ञात सोसायटीच्या इमारतीमधील ५व्या मजल्यावरील मोजमापित ७९८ चौ. फू बिल्टअप क्षेत्र फ्लॅट क्र. ५०३ चे ते सर्व. २ डिसेंबर, २०२० रोजी सही/

(कुणाल एस. जैन) वकील, उच्च न्यायालय प्लॉट क्र. ५६९, नीना विहार सीएचएसएल, युनिट क्र. ५, १ला मजला, ५वा रोड, खार (पश्चिम), मुंबई-४०० ०५२

मोबा.: ९८ ९२९९०२९४

ठिकाणः पुणे

दिनांकः ०२.१२.२०२०

जाहीर सूचना

मी अधिकृत शिधावाटप क्र. १/अ/१०० चे मत प्राधिकारपत्रधारक श्री. जावेद जहीर अन्सारी यांचा पुत्र जाहिर निवेदन करीत आहे की, श्रीमती जीनत आदम बिस्ती यांचे दिनांक २४/०५/२०२० रोजी निधन झालेले असून त्यांचे नावे असलेली अधिकृत शिधावाटप दुकान क्र. १/अ/१०० चे प्राधिकारपत्र मी कायदेशीर वारस ठरत असल्यामुळे वारस म्हणून माद्ये नावे होण्यासाठी उप नियंत्रक शिधावाटप अ परिमंडळ, पुरवठा भवन इमारत, ५वा मजला, ज.ना. मार्ग, परेल, मुंबई-४०० ०१२ यांचेकडे अर्ज सादर केलेला आहे. यास हरकत असल्यास सूचना प्रसिद्ध झाल्याचे दिनांकापासन १५ दिवसाचे आत उप नियंत्रक शिधावाटप अ परिमंडळ यांचेकडे त्यांचे हरकतीबाबत लेखी कळवावे. अन्यथा/ त्यानंतर कुणाचीही हरकत नाही असे समजण्यात येईल. याची कृपया संबंधितांनी या सूचनेद्वारे नोंद घ्यावी.

सही/-जावेट जहीर अन्मारी दिनांक : २/१२/२०२०

जाहीर सूचना

सूचना याद्वारे देण्यात येते की, श्री.झेवीयर लुईस यांच्या नावामधील बांद्रा सरोज सीएचएस लि.च्या विभिन्न क्र. १ ते ४९ धारक ४९(एकोणपन्नास) सामान्य शेअर करिता शेअर प्रमाणपत्र क्र.१ हरवले/गहाळ झाले/चोरीला गेल्याचे कळवले आहे आणि त्यासंदर्भात प्रमाणपत्राची प्रतिलीपी जारी करण्याकरिता बांद्रा सरोज सीएचएस लि., २२५, सेंट ॲन्ड्युज रोड, बांद्रा प, मुंबई ४०००५० येथील सोसायटीकडे अर्ज केला आहे. जर कोणालाही शेअर प्रमाणपत्राची प्रतिलीपी जारी करण्याविरोधात कोणताही आक्षेप असल्यास या सूचनीच्या प्रकाशनाच्या तारखेपासून १५ दिवसांत कळवावे. शेअर प्रमाणपत्र हे गहाण नाही किंवा फ्लॅटच्या विरोधात कोणतेही कर्ज नाही.

शुध्दीपत्र

Ficici Home Finance

शाखा कार्यालय: आयसीआयसीआय बँक लि., कार्यालय क्रमांक २०१ बी, २ रा मजला, रोड क्र. १, प्लॉट क्र. बी३, वायफाय आयटी पार्क, वागळे इंडस्ट्रियल इस्टेट, ठाणे (पश्चिम)-४०० ६०४.

कर्ज खाते क्र. एनएचसीपीआर००००१२७१८८७, कर्जदाराचे नाव निशांत रामदास इंगळे करिता सरफैसी ॲक्ट अंतर्गत प्रकाशित मागणी सूचना ही अनुक्रमे सरफैसी ॲक्ट अंतर्गत प्रकाशित कलम मागणी सूचना अंतर्गत पान क्र. २ वर नवशक्ती (मराठी), मुंबई आवृत्तीमध्ये दिनांक ०१ मार्च, २०२० रोजी प्रकाशित झाली होती. आम्ही तुम्हाला कळवु इच्छितो की, सदर सूचनेतील टायपिंगच्या चकीमळे अनवधानाने कर्ज खाते क्र. एलबीसीपीआर०००००३५०४७३ आम्ही त्यामुळे तुम्हाला विनंती करित आहोती की ते **एनएचसीपीआर००००१२७१८८७** असे वाचावे. दिनांक : ०२ डिसेंबर, २०२० प्राधिकृत अधिकारी आयसीआयसीआय होम फायनान्स कंपनी ठिकाण : महाराष्ट

जाहीर सूचना

गद्वारे सूचना देण्यात येते की, मी, श्री. जिनेश नवनितलाल शाह मुंबईचे, भारतीय रहिवाशी राहणार ए-१८०६, १८वा मजला, श्रीपती कॅस्टल, खेतवाडी लेन, मुंबई-४०० ००४ येथे माझे निवासी जवळ एक प्लास्टिक बॅग हाताळले होते आणि गहाळ/हरविले खालील दस्तावेज:

अ) गुरुनानक ऑटो इंजिनियरिंग ॲन्ड फाऊंड्री वर्कस्, त्यामधील एक पार्टचे हस्तांतरक आणि १.जुहार सिंग चौधरी आणि २. जसवंत कौर चौधरी अदर पार्टचे हस्तांतरीत यांच्या दरम्यान दिनांक ११ एप्रिल. १९९० रोजीचे हस्तांतर करिता मळ करारपत्र ब) १. जुझर सिंग चौधरी आणि २. जसवंत कौर चौधरी त्यामधील एक पार्टचे हस्तांतरक आणि २. श्रीम. ज्योती दिपक मिस्त्री अदर पार्टचे हस्तांतरीती यांच्या दरम्यान बनवलेले आणि ११ जुन, १९९७ रोजीचे हस्तांतरचे मूळ

सी) १. श्री. दिपक सखलाल मिस्त्री आणि २ श्रीम. दिपक मिस्त्री त्यामधील उल्लेखलेले अदर पार्टचे हस्तांतरक आणि श्री. जिनेश एन शाह अदर पार्टचे हस्तांतरीती यांच्या दरम्यान निष्पादीत झालेले अणि २१ नोव्हेंबर, २००३ रोजीचे हस्तांतरचे मळ विलेख

कार्यालय क्र. २के. २रा मजला. विजय चेंबर्स

सर्वे व्यक्तींना कोणत्याही प्रकारचे सदर दस्तावेजाचे संबंधित किंवा विरोधात कोणताही दावा असल्यास, लिखित मला अंतर्गत नमूद पत्ता येथे आणि सदर दस्तावेज सापडल्यास हस्ते प्रसिध्दीच्या दिनांकापासन १५ दिवसांत मला कळवावे याशिवाय अशा दाव्यांच्या संदंभाशिवाय प्रक्रिया केली जाईल आणि कोणतेही असे सोडून दिल्याचे गृहीत धरले जाईल.

विलेख

विजय चेंबर्स प्रिमायसेस को-ऑप सोसायटी लि. स्थित येथे ११४० त्रिभुवन रोड, मुंबई-४०० ००४ चे मालकी हक्काच्या संबंधित सर्व

दिनांक २ डिसें. २०२०

केजेएमसी फायनान्शिअल सर्व्हिसेस लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय :१६२, अटलांटा, १६ वा मजला, निरमन पॉईंट, मुंबई-४०० ०२१. फोन:+९१-२२-४०९४५५०० सीआयएन : एल६५१००एमएच१९८८पीएलसी०४७८७३

संकेतस्थळ : www.kjmc.com ई-मेल: investor.finance@kjmc.com

३२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा ई-व्होटिंग माहिती आणि पुस्तिका बंद होण्याच्या तारखेची सूचना

ाद्वारे सूचना देण्यात येते की : कंपनीची ३२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) गुरुवार, २४ डिसेंबर, २०२० रोजी स. ११.०० वा. कमलनय बजाज हॉल, बजाज भवन, जमनालाल बजाज मार्ग, निराम पाँईट, मुंबई-४०० ०११ येथे ३२ व्या एजीएम सूचनेत मांडलेल्या सर्वसाधारण आणि विशेष व्यवसायांचा व्यवहार करण्यासाठी आयोजित करण्यात येणार आहे. कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम ९१ सहवाचता त्या अंतर्गत केलेले नियम आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेश अँड डिस्क्लोजर रिक्वाबरमेंट्स) रेयुलेशन्स, २०१५ (लिस्टिंग रेयुलेशन्स) च्या रेयुलेशन ४२ अन्वये सदस्यांचे रजिस्टर आणि कंपनीची शेअर हस्तांतरण पुस्तके गुक्रवार, १८ डिसेंबर, २०२० ते गुरुवार, २४ डिसेंबर, २०२० (दोन्ही दिवसांचा समावेश) रोजीस एजीएमच्या हेतूकरिता बंद ठेवण्यात येणार आहेत.

३२ व्या एजीएमची सूचना आणि २०१९-२० साठी वार्षिक अहवाल हा ज्या सदस्यांचे ई-मेल ॲड्रेस त्यांच्य डिपांझिटरी पार्टिसिपर्ट्स किंवा कंपनीकडे नोंदणीकृत आहेत त्यांना इलेक्ट्रॉनिक स्वरुपाद्वारे दिनांक ०१ डिसेंबर २०२० रोजी पाठविण्यात आला आहे. ३२ व्या एजीएमची सूचना आणि कंपनीचा वार्षिक अहवाल हा कंपनीच संकेतस्थळ www.kjmcfinserv.com येथे कंपनीच्या सदस्यांच्या संदर्भाकरिता उपलब्ध असणार आहे.

कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १०८ च्या तस्तुदी आणि कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियमावली २०१४ (अंमलबजावणीसाठी सांविधिक सुधारणा आणि/किंवा पुनर्अधिनियमितीसह) च्या नियम २०, सेर्ब (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेटस) रेग्यलेशन्स २०१५ च्या रेग्यलेशन ४४ आणि इन्स्टिट्य ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाद्वारे निर्गमित सेक्रेटरियल स्टॅंडर्डस् ऑन जनरल मिटिंग्ज (एसएस-अनुपालनाने कंपनीला सर्व तरावांवर इलेक्टॉनिक माध्यमाने मतदानाचा त्यांचा हक्क वापरण्याची सविधा तिच्या स सभासदांना पुरविल्याचा आनंद होत आहे आणि कामकाज सीडीएसएलद्वारे पुरविलेल्या दूरस्थ ई-मतदा सेवेमार्फर करता येईल. कंपनीचे सदस्य, ज्यांनी कट ऑफ तारखेस म्हणजेच दिनांक १७ डिसेंबर, २०२० रोजीस प्रत्यक्षरित्र किंवा अप्रत्यक्षरित्या शेअर्स धारण केले असतील ते ३२ व्या एजीएमच्या सूचनेत मांडलेल्या व्यवसायांवर एजीएमच ठिकाणाऐवजी इतर ठिकाणाहून इलेक्ट्रॉनिकली त्यांचे मत (रिमोट ई-मतदान) देऊ शकतात. ई-मतदानाच्य कालावधीची सुरुवात दिनांक १९ डिसेंबर, २०२० रोजीस (स.९.०० वा.) आणि समाप्ती दिनांक २३ सप्टेंबर, २०२ रोजीस (सार्य ५ ०० वा) होणार आहे. ई-मतदानाचे मॉड्यल त्यानंतर मतदानाकरिता सीडीएसएलटारे बंद ठेवण्या येणार आहे. त्यानंतर रिमोट इ-मतदानाला परवानगी देण्यात येणार नाही.

बॅलोट/पोलिंग पेपरद्वारे व्होटिंगची सुविधा ३२ व्या एजीएमच्या स्थळी उपलब्ध असेल. सभेस उपस्थित सदस्य ज्यां रिमोट ई-व्होटिंगद्वारे आपले वोट नोंदवले नाही, अशांनी सभेमध्ये त्यांचा व्होटिंग हक्क बजावावा. ज्या सदस्यांन रिमोट ई-व्होटिंगद्वारे आधीच आपले वोट दिले असल्यास ते सभेस उपस्थित राह् शकतात व एजीएममध्ये सहभाग होऊ शकतात, परंतु त्यांना सभेत वोट देण्याचा हक नसेल.

कंपनी अधिनियम, २०१३ च्या तरतुदी व सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरॉन्ट्स रेग्युलेशन्स, २०१५ च्या तरतुर्दीनुसार कंपनीने मे. एस. एस. रौधान ॲण्ड असोसिएट्स, कार्यरत कंपनी सचिवार्च फर्म, यांची ३२ व्या एजीएमध्ये योग्य आणि पारदर्शक पद्धतीने ई-व्होटिंग व पोलिंग प्रक्रियेसाठी तपासणी अधिकार

म्हणून नेमणुक केली आहे. नोवेल कोरोना व्हायरस (कोव्हिड-१९) महामारी सुरु असल्याच्या पार्श्वभूमीवर कंपनीने प्रादुर्भावाच्या जोखमीपासू हजर असलेले भागधारक, स्टाफ आणि इतर स्टेक होल्डर्सचे संरक्षण करण्यासाठी वार्षिक सर्वसाधारण सभे प्रतिबंधात्मक उपाय योजले आहेत.

कोणीही व्यक्ती ज्यांनी ३२ व्या एजीएमची सूचना पाठविल्यानंतर कंपनीचे शेअर्स संपादित केले आहेत आणि कंपनीचे सभासद बनले आहेत आणि कट ऑफ तारीख म्हणजेच १७ डिसेंबर, २०२० रोजीस शेअर्स धारण केलेले आहेत ते helpdesk.evoting@cdslindia.com येथे विनंती पाठवून युजर आयडी आणि पासवर्ड प्राप्त करू शकतात. तथापं त्या व्यक्तीने ई–मतदानासाठी कीडीएसएलकडे अगोदर नोंदणी केली असल्यास ते मतदान करण्यासाठी विद्यमान युज आयडी आणि पासवर्ड वापरू शकतात.

ई-मतदानासंबंधी तपशीलवार सचनांकरिता. सदस्य ३२ व्या एजीएमच्या सचनेच्या टिपांचा किंवा फ्रिक्वेन्टा आस्यङ वर्चेशन (एफएक्यु)चा आणि https://www.evotingindia.com च्या हेल्प संक्शन येथे सदस्यांकरिता है मतदान युजर मॅन्युअलचा संदर्भ कृपया घेऊ शकतात. ई-व्होटिंग संदर्भातील कोणतेही प्रश्न किंवा शंका असल्यास् सदस्य श्री. राकेश दळवी, सीडीएसएल, मॅनेजर यांना helpdesk.evoting@cdslindia.com यावर ई-मेलद्वारे किंव ०२२-२३०५८५४२/४३. यावर संपर्क करू शकतात.

केनेगम्मी फारानान्त्रिथल महिर्देगेम लिमिरेहकरि

आकाश आंच

द्वारा रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. अलिबाग केंद्र कार्यालय अलिबाग, निलीमा हॉटेल शेजारी चेंढरे ता. अलिबाग जि. रायगड

मे. वसुली व विक्री अधिकारी यांचे कार्यालय,

फोन क्र. ०२१४१-२२४३१५ -१६

मिळकतीचा फेर जाहीर लिलाव विकी जाहीरनामा

महाराष्ट्र संस्था अधिनियम १९६० चे कलम १५६ व नियम १०७ अन्वये लवाद वसुली दाखल्यानुसार खालील नमुद केलेल्या कर्जदाराच्या जप्ती आदेशाने जप्त केलेल्या स्थावर मिळकतीचा जाहीर फेर लिलाव बुधवार दिनांक ०९/१२/२०२० रोजी सकाळी ठिक ११.०० वाजता बँकेचे केंद्र कार्यालय अलिबाग जि. रायगड येथे केला जाईल लिलावाच्या अटी व शर्ती विक्री जाहीरनामा केंद्र कार्यालय अलिबाग येथे बँकेच्या नोटीस बोर्डावर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. या करीता फेर जाहिर लिलावात भाग घेण्याकरीता अनामत रक्कम रु.१,००,०००/- (अक्षरी एक लाख मात्र) भरणे आवश्यक आहे. अनामत रक्कम स्विकारण्याची अंतीम मुदत रविवार व सुट्टीचे दिवस वगळुन (७ दिवस) दिनांक ०८/१२/२०२० रोजी दुपारी ४ वाजे पर्यंत राहील. परंतु लिलावाच्या दिवशी १ तास अगोदर एखादयाँ इसमाने जाहिर लिलावात भाग घेण्याची इच्छा प्रदर्शित केल्यास त्याचे कडुन अनामत रक्कम भरुन घेवून त्यास फेर जाहिर लिलावात बोली लावण्यास अनुमती देण्याबाबत विचार करण्यात ये**ई**ल. अनामत रक्कम भरणा केल्यांशिवाय जाहिर लिलाव प्रक्रीयेत भाग घेता येणार नाही. तसेच ज्या स्थावर मालमत्तेच्या लिलाव प्रक्रियेत भाग घ्यावयाचा आहे त्याच्या स्थावर मालमत्तेचा उल्लेख असणे आवश्यक आहे.

कर्जदार व स्थावर मालमत्तेचा तपशिल खालीलप्रमाणे

अ.क्र.	कर्जदार व जामिनदारांची		दि. ३१/०३/२०२० अखेर रक्कम व त्यापुढील होणारे
	नावे	दिनांक	व्याज, लवाद दावा फी व इतर खर्चा सह येणे बाकी.
8	२	₹	8
,	मे. कर्नाळा नागरी सहकारी बँक लि पनवेल पत्ता:- रतन मार्केट, उरण रोड ता. पनवेल	क-१०१/ वसुली	येणे बाकी रक्कम रु. २०,२५,०८,००९/- (अक्षरी वीस कोटी पंचवीस लाख आठ हजार नऊ मात्र)

जप्त केलेल्या व लिलावात विक्री करणेत येणा–या स्थावर मालमत्तेचा तपशिल

अ.क्र.	गाव	तालुका	सर्वे क्र.	हिस्सा क्र.	क्षेत्र	आकार
8	२	w	४	ч	ξ	9
8	पळरपे	पनवेल	900	٩	٥.३२.२٥	3.८७
2	पळस्पे	पनवेल	900	२	0,0८.६०	9.39
3	पळस्पे	पनवेल	१०८	٩	0.40.00	9.८३
४	पळस्पे	पनवेल	१०९	90	0.00.00	٩.६२
ч	पळस्पे	पनवेल	१०९	99	0.90.80	3.40
ξ	पळस्पे	पनवेल	१०९	3/2	0.90.00	9.90
9	पळस्पे	पनवेल	१०९	Ę	0.08.30	0.22
6	पळस्पे	पनवेल	१०९	9	0.93.90	0.88
9	पळस्पे	पनवेल	१०९	۷	०.०६.६०	٥.٩६
१०	पळस्पे	पनवेल	१०९	9	0.92.90	२.३७
88	पळस्पे	पनवेल	929	ч	o. ५ ४.४०	ξ.00
१२	पळस्पे	पनवेल	9२२	अ/१/१	0.04.00	٥.٩२
		२.४१.८०	२३.०४			

स्थावर मालमत्ता जाहिर लिलावाच्या अटी व शर्ती

अटी व शर्ती :-भोबतचे यादीत वर्णन केलेली स्थावर मालमत्ता आहे त्या ठिकाणी आहे त्या परिस्थितीत विकणेंत येईल.

२) लिलावात भाग घेणेसाठी व बोली बोलणेसाठी रक्कम रू.१,००,०००/- मात्र अनामत भरावी लागेल.

३) वाजवी किंमतीपेक्षा कमी बोली नोंदल्या जाणार नाहीत.

४) शासन मान्यता प्राप्त अधिकृत व्हॅल्युअर (सक्षम अधिकारी) यांचे मुल्यांकन दाखल्याच्या किंमतीपेक्षा व वाजवी किंमतीपेक्षा स्थावर मालमत्ता विक्रीची रक्कम कमी स्विकारली जाणार नाही.

५) सर्वात जास्त बोली स्विकारणे अथवा न स्विकारणे हे बँकेचे विशेष वसूली व विक्री अधिकारी यांचेवर

६) ज्यांचे नावे लिलाव पूर्ण करणेत येईल त्याने बोली रक्कमेच्या किमान २५ टक्के रक्कम ताबडतोब अनामत भरली पाहिजे. तसे न केल्यास फेर लिलाव केला जाईल.

७) ज्याचे नावे लिलाव पुरा करणेंत येईल त्याने उरलेली बोली रक्कमेच्या ७५ टक्के रक्कम लिलावाचे तारखेपासून ३० दिवसांचे आत भरणा करणे आवश्यक आहे. तसे न केल्यास आधी भरलेली २५ टक्के रक्कम (लिलावाचा खर्च वजा करून) सरकारी खजिन्यांत जमा करणेंत येईल.

८) विक्री केलेल्या मालमत्तेवरील कर, विमा इत्यादी कर खरेदी दराने भरले पाहिजे. तसेच विक्री केलेल्या मालमत्ते संदर्भात मोजणी व त्या अनुषंगाने इतर काम खरेदीदाराने करावयाचे आहेत.

९) बोली किमान किती रक्कमेने वाढवावयाची ती रक्कम लिलावाचे वेळी बँकेचे विशेष वसुली व विक्री अधिकारी १०) खरेदीदाराने कसूर केल्यास फेरलिलाव करण्याची वेळ आल्यास त्यासाठी होणारा खर्च व खरेदीदाराने

बोललेल्या किंमतीपेक्षा फेर लिलावाचे दुस-या खरेदीदाराने बोललेली रक्कम कमी आल्यास अशी कमी होणारी रक्कम पहिल्या खरेदीदाराकडून वसुल केली जाईल.

११) पहिल्या विक्री पेक्षा दुस-या विक्रीची किंमत जास्त असल्यास पहिल्या खरेदीदारास त्या जास्त असलेल्या किंमतीवर हक्क सांगता येणार नाही.

१२) ज्यावेळी स्थावर मालमत्तेची विक्री नियमाप्रमाणे कोणत्याही कारणास्तव कायम करणेत आली असेल त्यावेळी खरेदीदाराने भरलेली अनामत रक्कम लिलावाच्या रक्कमेतून कमी करणेंत येईल.

१३) थकबाकीदाराने लिलाव उदघोषणे प्रमाणे होणारी सर्व रक्कम आणि लिलाव किंमतीच्या ५ टक्के रक्कम अर्जासह विक्री अधिकारी यांच्याकडे सुपूर्त केल्यास विक्री अधिकारी लिलाव रद्द करतील आणि लिलाव रद्द झाल्यास किंमतीच्या ५ टक्के रक्कम अधिक लिलावात खरेदी दाराने भरलेली सर्व रक्कम खरेदीदारास परत

१४) स्थावर मालमत्ता ज्या बोलीदाराचे नावाने अंतिम आदेशाने देण्याचा आदेश होईल त्या बोलीदाराने खरेदीखताच्या स्टॅम्प ड्यूटीचा व इतर अनुषंगिक खर्च करावयाचा आहे.

१५) खरेदीदाराने लिलाव कायम केल्यास स्थावर मालमत्तेचा ताबा ३० दिवसांचे आत घेतला पाहिजे.

१६) सकारण लिलाव रद्द करणेचा अगर एखादी अट शिथिल करणेचा अधिकार विशेष वसुली व विक्री अधिकारी यांनी राखुन ठेवलेला आहे. १७) महाराष्ट अधिनियम १९६० व नियम १९६१ चे नियम १०७ मधील संबधीत तरतुदी लिलाव खरेदीदारावर

बंधनकारक राहतील. १८) जाहीर लिलावात भाग घेणा-या इसमाने जास्तीत जास्त बोली बोलून लिलाव घेतला असेल तरी कर्जदाराने ३० दिवसांच्या आत संपुर्ण रक्कम भरून विनंती केल्यास सदरचा लिलाव रद्द होईल व लिलाव घेण्या-या इसमास त्याने भरलेल्या रक्कमेवर १२ टक्के दराने व्याजासह रक्कम परत केली जाईल.

दिनांक ०१/१२/२०२०

विशेष वसुली व विक्री अधिकारी रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. अलिबाग

(श्री. बी. आर. नांदगांवकर)

अलिबाग सही/-मैत्रेया दोशी

म्हणून आणि १. श्री. दिपक सुखलाल मिस्त्री

नमृद दस्तावेज.

सही/-श्री. जिनेश नवनितलाल शाह

प्रिमियर लि.

पुणे, एम.एच. ४१०५०१, महाराष्ट्र, भारत, फोन: +९१-२१३५६८३२०; कॉर्पोरेट कार्यालय: ५८, परिमन भवन, नरिमन पॉईंट, मुंबई-४०००२१, फोन: +९१-२२-६११७९०००, फॅक्स: +९१-२२-६११७९००३, ईमेल: investors@premier.co.in; वेबसाईट: www.premier.co.in

सीआयएनः एल३४१०३पीएन१९४४पीएलसी०२०८४२

नोंदणी. कार्यालय: १६९, गट, गाव सावरदरी, तालुका खेड (चाकण इंडस्ट्रियल एरिया)

७४वी वार्षिक सर्वसाधारण सभा, बूक क्लोजर आणि द्रस्थ ई-मतदानाच्या माहितीची सूचना

सूचना याद्वारे देण्यात येते की **प्रिमियर लिमिटेड** (''कंपनी'') च्या सभासदांची चौऱ्याहत-ारवी (७४वी) वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) हि दिनांक ५ मे, २०२० रोजीचे निगम व्यवहार मंत्रालयाद्वारे जारी जनरल सर्क्यूलर सहवाचता जनरल सर्क्यूलर दिनांक ८ एप्रिल २०२० आणि १३ एप्रिल, २०२० (एकत्रित ''एमसीए सर्क्युलर्स असा उल्लेख'') आणि सिक्युरिटीज ॲण्ड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (''सेबी'') सर्क्युलर दिनांक १२ मे, २०२० अनुसार एजीएमच्या सूचनेत नमुद केलेले कामकाज करण्यासाठी फक्त व्हिडिओ कॉन्फरसिंग 'व्हीसी'') सुविधा/इतर ऑडिओ व्हिज्युअल मिन्स (''ओएव्हीएम'') या दोन मागीमार्फत बुधवार, ३० डिसेंबर, २०२० रोजी दु. १२.०० वा. भाप्रवे घेण्यात येणार आहे. कंपनीने कंपनी किंवा रजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्सफर एजंट आणि डिपॉझिटरीजकडे इमेल पत्ते नोंदविलेल्या सभासदांना फक्त इलेक्ट्रॉनिक माध्यमाने ३० नोव्हेंबर, २०२० रोजी वार्षिक अहवाल २०१९-२० सह ७४ व्या एजीएमची सूचना पाठविली आहे. एजीएमच्या सूचनेची प्रत्यक्ष प्रत पाठविण्याची आवश्यकता एमसीए सर्क्युलर्स आणि सेबी सर्क्युलर द्वारे वितरित करण्यात आली आहे.

७४ व्या एजीएमचे स्पष्टीकरणात्मक विवरणपत्र आणि सूचना समाविष्ट इतर बाबांसह वार्षिक अहवाल २०१९-२० हा कंपनीची वेबसाईट www.premier.co.in<u>वर आणि स्टॉक</u> एक्स्चेंजची वेबसाईट म्हणजेच www.bseindia.com आणि www.nseindia.com वर उपलब्ध आहे. सूचनेची प्रत लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (एलआयआयपीएल) ची वेबसाईट <u>https://instavote.linkintime.co.in</u> वर सुद्धा उपलब्ध आहे. मे. डी. एन. व्होरा ॲण्ड असोसिएटस्, प्रॅक्टिसिंग कंपनी सेक्रेटरी यांच्या श्रीम. दिपाली व्होरा, प्रॅक्टिसिंग कंपनी सेक्रेटरी (सभासदत्व क्र.- ए ४६९८९ आणि सी.पी. क्र. २१२५४) यांची ई-मतदान प्रक्रियेकरिता परिनिरिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

दरस्थ ई-मतदान:-... कंपनी अधिनियम, २०१३ (''अधिनियम'') च्या कलम १०८ सहवाचता वेळोवेळी केलेल्या सुधारणेनुसार कंपनीज (मॅनेजमेंट ॲण्ड ॲडमिनिस्ट्रेशन) रूल्स २०१४ च्या नियम २० इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया द्वारे जारी सेक्रेटरीयल स्टॅण्डर्ड ऑन जनरल मिटिग्ज (''एसएस-२'') आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स २०१५ च्या रेग्युलेशन ४४ च्या अनुपालनात कंपनीने एजीएममध्ये करावयाच्या कामकाजाच्या संदर्भात एजीएम दरम्यान तसेच दरस्थ ई-मतदानाची सुविधा तिच्या सभासदांना पुरविली आहे आणि त्यासाठी कंपनीच्या इलेक्ट्रॉनिक माध्यमाने

मतदानाची सुविधा देण्यासाठी एलआयआयपीएल ची नियुक्ती केली आहे. दरस्थ ई-मतदानाची तपशीलवार माहिती एजीएमच्या सूचनेत दिलेली आहे. सभासदांना खाली नोंदी घेण्याची विनंती करण्यात येत आहे.

दरस्थ ई–मतदानाची सर्विधा खालील कालावधी दरम्यान उपलब्ध राहील दूरस्थ ई-मतदानाला रविवार, २७ डिसेंबर, २०२० रोजी स. ९.०० वा. (भाप्रवे) सुरूवात होईल.

दुरस्थ ई-मतदान मंगळवार, २९ डिसेंबर, २०२० रोजी सायं. ५.०० वा. (भाप्रवे) दरस्थ ई-मतदान मॉड्युल त्यानंतर मतदानासाठी एलआयआयपीएल द्वारे बंद करण्यात येईल ... आणि सभासदांना सदर तारीख आणि वेळेनंतर इलेक्ट्रॉनिकली मतदान करण्याची परवानगी

बी. सभासदांचे मतदानाचे हक्क हे बुधवार, २३ डिसेंबर, २०२० ('कट ऑफ तारीख') रोजीस कंपनीच्या भरणा झालेल्या समभाग भांडवलाच्या त्यांच्या हिश्श्याच्या प्रमाणात राहतील. दरस्थ ई-मतदान पद्धतीची सुविधा एजीएम दरम्यान सुद्धा उपलब्ध करण्यात येईल आणि सभेला हजर असलेले सभासद ज्यांनी दुरस्थ ई-मतदानाद्वारे अगोदर त्यांचे मतदान केलेले नाही त्यांना सभेच्या दरम्यान त्यांचा हक्के वापरणे शक्य होईल. ज्या व्यक्तींची नावे कट ऑफ तारखेस लाभकारी मालकांचे रजिस्टर/सभासद रजिस्टरमध्ये नोंद्विलेली असतील तेच फक्त एजीएम पूर्वी /दरम्यान दरस्थ ई-मतदानाची सुविधा घेण्यासाठी हक्कदार राहतील. सी. कोणीही व्यक्ती ज्यांनी सूचना पाठविल्यानंतर कंपनीचे शेअर्स संपादित केले आहेत आणि कंपनीचे सभासद बनले आहेत आणि कट ऑफ तारखेस शेअर्स धारण केलेले आहेत. ते enotices@linkintime.co.in येथे विनंती पाठवृन दरस्थ ई-मतदानासाठी लॉगईन आयडी आणि पासवर्ड प्राप्त करू शकतात किंवा एलआयेआयेपीएल ने दिलेल्या टेलिफोन क्र. ०२२-४९१८६१७५ वर संपर्क करू शकतात जी व्यक्ती कट ऑफ तारखेस सभासद नाही

त्यांनी फक्त माहितीसाठी एजीएमची सूचना समजावी. डी. ज्या सभासदांनी एजीएमपूर्वी दूरस्थ ई-मतदानाद्वारे त्यांचे मतदान केलेले आहे ते सुद्धा

इलेक्ट्रॉनिकली सभेला हजर राह् शकतात. **ई-मेल पत्त्याची नोंदणी**: ज्या सभासदांनी अद्यापही त्यांचे ईमेल पत्ते नोंदविलेले नाहीत त्यांना दरस्थ ई-मतदानासाठी लॉगईन आयडी आणि पासवर्ड प्राप्त करण्यासाठी आणि इलेक्ट्रॉनिकली एजीएमची सूचना आणि वार्षिक अहवाल प्राप्त करण्यासाठी त्यांचे ईमेल पत्ते नोंदविण्याकरिता बुधवार, २३ डिसेंबर, २०२० रोजी सायं. ५.०० (भाप्रवे) पूर्वी खालील

नमुद प्रक्रियेचा अवलंब करण्याची विनंती करण्यात येत आहे. लिंक <u>https://www.linkintime.co.in/EmailReg/Email_Register.html</u> ला भेट द्यावी

प्रमाणपत्र क्र., नाव आणि पॅन तपशील नोंदवावा.

सी तुमच्या मोबाईल नंबर आणि ई-मेल पत्ता नोंदवावा आणि केवायसी दस्तावेज अपलोड करावे. ओटीपी पडताळणी आणि सिस्टम त्यानंतर सूचना प्राप्त करण्यासाठी ईमेल पत्ता निश्चित करेल.

कंपनीचे नाव, डीपी आयडी आणि क्लाईंट आयडी/प्रत्यक्ष फोलिओ क्र आणि

वरील सिस्टममध्ये त्यांच्या बँक खात्याचा तपशील अद्ययावत करण्याची सविधा सद्धा सभासदांना पुरविण्यात आली आहे. कायमस्वरूपी त्यांचे ईमेल पत्ते नोंदविण्यासाठी डीमॅट स्वरूपात शेअर्स धारण केलेल्या सभासदांना त्यांच्या डिपॉझिटरी पार्टिसिपंटसकडे आणि प्रत्यक्ष स्वरूपात शेअर्स धारण केलेल्या सभासदांना लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ''रजिस्टार आणि शेअर ट्रान्सफर एजंट'') कडे ते अद्ययावत करण्याची विनंती करण्यात येत

दुरस्थ ई-मतदानाशी संबंधित कोणतीही चौकशी/तक्रारीकरिता कृपया फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन्स (''एफएक्युज'') चा संदर्भ घ्यावा आणि इन्स्टाव्होट ई-मतदाना मॅन्युअल हेल्प सेक्शन अंतर्गत <u>https://instavote.linkintime.co.in</u> येथे उपलब्ध आहे किंवा enotices@linkintime.co.in कडे ईमेल पाठवावा किंवा ०२२-४९१८६१७५ पर फोन करावा. ज्या सभासदांना एजीएममध्ये प्रवेश आणि सहभागी होण्यासाठी सभेपूर्वी/दरम्यान तांत्रिक सहाय्य instameet@linkintime.co.in हवे असल्यास किंवा ०२२-४९१८६१७५ वर फोन किंवा <u>rajiv.Ranjan@linkintime.co.in</u> कडे ईमेल, किंवा ८६५५३२६१०० वर फोन करू शकतात. बुक क्लोजरः

सूचना पुढे देण्यात येते की, ॲक्टच्या कलम ९१ आणि त्याअंतर्गत स्थापित नियमांनुसार

कंपनीचे सभासद रजिस्टर आणि शेअर हस्तांतर पुस्तके हि ७**४ व्या एजीएमच्या हेतुकरिता**

२३ डिसेंबर, २०२० ते ३० डिसेंबर, २०२० (दोन्ही दिवस मिळुन) पर्यंत बंद राहतील.

अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक

दिनांक : ०१ डिसेंबर, २०२०